

# SWASTI VINAYAKA ART AND HERITAGE CORPORATION LIMITED

---

**November 11, 2023**

To,

**BSE Limited**

Dept. of Corporate Services,  
Phiroze Jeejeebhoy Tower,  
Dalal Street, Fort, Mumbai - 400001

**[BSE Scrip code: 512257]**

**Subject: Newspaper Advertisement(s) of the Un-Audited Financial Results of the Company for the quarter ended on September 30, 2023 under Regulations 47 and 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.**

Dear Sir/ Madam,

Pursuant to provisions of Regulation 47 and 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copies of newspaper publications of the Un-Audited Financial Results of the Company for the quarter ended on September 30, 2023, approved at the Meeting of the Board of Directors held on Friday, November 10, 2023, in following newspapers:

1. Active Times dated November 11, 2023 (English)
2. Mumbai Lakshadeep dated November 11, 2023 (Marathi)

Kindly take the same on your records.

Thanking you,

Yours faithfully,

For **SWASTI VINAYAKA ART AND HERITAGE CORPORATION LIMITED**

**DINESH PODDAR**  
**MANAGING DIRECTOR**  
**DIN: 00164182**

*Encl: As above*

**INDIA STEEL WORKS LIMITED**  
 Regd. Off: India Steel Works Complex, Zenith Compound, Khopoli, Raigad - 410203, Maharashtra.  
 CIN: L29100MH1987PLC043186

**NOTICE**  
 Notice is hereby given that a meeting of the Audit Committee and of the Board of Directors of the Company is scheduled on Tuesday 14th November, 2023 at 2:00 p.m. at Mumbai, Inter-via to consider, approve & take on record the Un-audited accounts of the Company for the quarter ended 30th September, 2023. This information is also available on Company's website www.indiasteel.in and may be available on websites of Stock Exchange at www.bseindia.com.

**Mumbai : 10th November, 2023**  
 For India Steel Works Limited,  
 Sd/-  
 Varun S. Gupta  
 Managing Director  
 (DIN: 02938137)

**Read Daily ActiveTimes**

**PUBLIC NOTICE FOR ADVERTISEMENT**  
 PUBLIC NOTICE to whomsoever it may concern

This is to inform the General Public that the following share certificate of CIPLA Limited, registered office, (Cipla House, Peninsula Business Park, Ganpatrao Kadam Marg, Lower Parel, Mumbai, Maharashtra, 400013) registered in the name of Nandini Kesarwani and was sent to Nandini Kesarwani has not been in the possession of Nandini Kesarwani shareholder. This share certificate has been lost, misplaced, and stolen not found.

Name of the Shareholder/s	Folio No.	Certificate No./s	Number of shares	Distinctive No. FROM	Distinctive No. TO
MANDINI KESARWANI	CIP0007439	658014	3375	688416881	688420255
		500755	2250	71748581	71750830

The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above referred share certificate. Any person who has any claim in respect of the said share certificate should lodge such complaint with the Company or its Registrar and transfer agents KFin Technologies Limited (Unit: CIPLA Limited) Selenium, Tower B, Plot No.31 & 32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Serilingampally, Hyderabad - 500 032, Telangana within 15 days of publication of this notice after which no claim will be entertained and the Company shall proceed to issue a Duplicate Share Certificate.

**Place : Mumbai**  
**Date : 11-11-2023**

**NANDINI KESARWANI**  
 (Name of shareholder)

**"Jivan Vikas Co-Op. Housing Society Ltd."**  
 Add: Survey No. 95, Hissa No. 1, 2, 3, 4 & 5, at village-Tulinj, Virar Road, Nallasopara (East), Taluka-Vasai, District - Palghar, 401 209.

**DEEMED CONVEYANCE NOTICE**  
 Notice is hereby given that the above society has applied to this office for declaration of Deemed Conveyance of the following properties. The next hearing is kept on 06/12/2023 at 2:00 P.M.

**M/s. Vikas Development Corporation Others** those who have interest in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say, it shall be presumed that nobody has any objection and further action will be taken.

**DESCRIPTION OF THE PROPERTY:** at village -Tulinj, Virar Road, Nallasopara (East), Taluka - Vasai, District - Palghar, 401 209.

Sr. No.	Survey No.	Hissa No.	Area of 7/12 extract	Area of Society Land
1	95	4	5960.00 Sq. Mt.	4980.00 Sq. Mt.

**Place:** Room No. 206, Second Floor, Administrative Building A, Near Collector's Office, Boisar Road, Taluka, District-Palghar.  
**Date:** 06/12/2023.

**(Shri. Shirish Kulkarni)**  
 Competent Authority  
 Dist. Dy. Registrar, Co-Op. Societies, Palghar.

**SBFC SBFC Finance Limited**  
 Registered Office: Unit No. 103, First Floor, C&B Square, Sangam Complex, Village Chakala, Andheri - Kuria Road, Andheri (East), Mumbai-400059.

**POSSESSION NOTICE**  
 (As per Rule 8(2) of Security Interest (Enforcement) Rules, 2002)

Whereas the undersigned being the Authorized Officer of SBFC Finance Limited under the Securitization, Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13 (12) read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued Demand Notices upon the Borrowers/Co-borrowers mentioned below, to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice.

The Borrower/Co-borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower/Co-borrowers and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules on the below-mentioned dates.

The Borrower/Co-borrowers in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of SBFC Finance Limited.

Name and Address of Borrowers & Date of Demand Notice	Description of Property(ies) & Date of Possession	Amount demanded in Possession Notice (Rs.)
1. Antima Prince Pandey, 2. Prince Ramlochan Pandey, Bldg No 2, 703, 7th Floor, Vidhata Chsl, Golden Nest Phase II, Bhayander East, Thane, MAHARASHTRA - 401101.Demand Notice Date: 8th June 2021 Loan No. 205000043673DDH(DDH689926)	All that Flat Premises bearing No 703, on the Seventh Floor, Bldg no 2, having Built up 580 sq feet i.e. 53.90 Sq meters thereabouts in the society known as "VIDHATA CHSL", Golden Nest Phase II, Mira Bhayander Road, Mira road(east), Tal & Dist - 401107, on the piece of land bearing Old Survey No 336,354,355, New Survey No 17,88,87, HISSA No 6.1.2, situated lying and being in the Revenue Village Godda of Bhayander, within the Jurisdiction of MIRA BHAYANDER MAHANGAR PALIKA.	Rs. 420919/- (Rupees Forty Two Lakh(s) Nine Thousand One Hundred Ninety Five Only) as on 7th June 2021

The Borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

**Place: Thane**  
**Date: 11/11/2023**

Sd/-  
 (Authorized Officer)  
**SBFC Finance Limited.**

**NEW VEENA CO-OP. HOUSING SOCIETY LTD.**  
 Add :- Mouje Navghar, Tal. Vasai, Dist. Palghar-401202

**DEEMED CONVEYANCE NOTICE**  
 Notice is hereby given that the above Society has applied to this office for declaration of Deemed Conveyance of the following properties. The next hearing is kept on 22/11/2023 at 2:00 PM.

**M/s. Hema Enterprises And Others** those who have interest in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say, it shall be presumed that nobody has any objection and further action will be taken.

**Description of the property - Village Navghar, Taluka-Vasai, Dist. Palghar**

Survey No.	Hissa No.	Plot No.	Area
43-A	62	62	340 Sq. Mtr.

Office : Administrative Building-A, 206, 2nd Floor, Kolgaon, Palghar-Boisar Road, Tal. & Dist. Palghar. Date : 10/11/2023

Sd/-  
 (Shirish Kulkarni)  
 Competent Authority & District Dy. Registrar Co.Op. Societies, Palghar

**BAJAJ FINANCE LIMITED**  
 Corporate Office: 3rd Floor, Panchshil Tech Park, Viman Nagar, Pune-411014, Maharashtra. Branch Office: Ground, Rian House, 3rd Floor, MPL H.NO.247/0-3 Ward No. 65, Mouza Sitabuli LIC Square, Mohan Nagar Kingsway, KP Nagpur- 440001, And 6th Floor, Bajaj Brand View, Cst, 31, Old Mumbai- Pune Hwy, Wakadewadi, Pune- 411005, And 3rd Floor, Hariprabha Solitario, Plot No. 87 To 89, Kulkarni Baug Above Croma Showroom, Thatte Marg, College Rd, Nashik- 422005

**POSSESSION NOTICE**  
 U/s 13(4) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002, Rule 8(1) of the Security Interest (Enforcement) Rules 2002.(Appendix-V)

Whereas, the undersigned being the Authorized Officer of M/s BAJAJ FINANCE LIMITED (BFL) under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under section 13(2) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued Demand Notice(s) to the Borrower(s)/Co Borrower(s) mentioned herein below to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice. The Borrower(s)/Co Borrower(s) having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower(s)/Co Borrower(s) and the public in general that the undersigned on behalf of M/s Bajaj Finance Limited, has taken over the possession of the property described herein below in exercise of the powers conferred on him under Section 13(4) of the said Act read with Rule 8(1) of the said rules. The Borrower(s)/Co Borrower(s) in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the below said property and any dealings with the said property will be subject to the first charge of BFL for the amount(s) as mentioned herein under with future interest thereon.

Name of the Borrower(s) / Guarantor(s) (LAN No. Name of Branch)	Description of Secured Asset (Immovable Property)	Demand Notice Date & Amount	Date of Possession
<b>Branch : NAGPUR (LAN No. 406LAP14914026 )</b> 1. SOYA TRADE LINK (Through its Proprietor/Authorised Signatory/ Managing Director) (Borrower) At Plot No 548 Hiwari Layout Opp Inox Talkies Nagpur-440008	All That Piece And Parcel Of The Non-agricultural Property Described As: Apartment No.14, Third Floor, Measuring Area 85.19 Sq. Mtrs., Pooja Co-op Housing Society Ltd, Plot No 172, City Survey No-195, Sheet No- 38/7, Ward No. 23 Muzza-Hiwari Middle Ring Road East Precinct Layout Of Nir Tah & Distt. Nagpur Maharashtra-440008 East - West - By Plot No. 173, North - Road, South - Road	25th August 2023 Rs. 52,85,469/- (Rupees Fifty Two Lakh Eighty Five Thousand Four Hundred Sixty Nine Only)	09.11.2023
<b>Branch : PUNE (LAN No. 402FSL38605764 )</b> 1. SAURABH ASSOCIATES (Through its Proprietor/Authorised Signatory/ Managing Director) (Borrower) At Flat No 102 S No 195 Pratibha Pearl Nana, Peth, Pune, Maharashtra - 411002	All That Piece And Parcel Of The Non-agricultural Property Described As: Flat No 102, 1st Floor, Pratibha Pearl, Cts No 195, Opp Kirad Hospital Sant Kabir, Chowk Nana Peth Pune, Maharashtra-411002, East - West - By Plot No. 101, West - By Flat No. 103, North - By Wall, South - By Staircase	25th August 2023 Rs. 73,44,689/- (Rupees Seventy Three Lakh Forty Four Thousand Six Hundred Eighty Nine Only)	08.11.2023
<b>Branch : NASHIK (LAN No. 407FSP57385430 )</b> 1. SARVADNYA DAIRY FARM (Through its Proprietor/Authorised Signatory/ Managing Director) (Borrower) At 46114/2/63, Datta Nagar Cannel Path Road, Panchavati, Nashik, Maharashtra-422003	All That Piece And Parcel Of The Non-agricultural Property Described As: Flat No-202,2nd Floor, Measuring 87.26 Sq. Mtrs., Gauri Rudhaya Apt, Comprised Plot No. 18 & 19, Survey Number-211/4/2, Mhasrul Shiwar, Panchavati Nashik, Nashik, Maharashtra-422004	24th August 2023 Rs. 26,85,457/- (Rupees Twenty Six Lakh Eighty Five Hundred Fifty Seven Only)	09.11.2023

**AT S No 580/2A/1 Hrishikesh Complex Market, Yard, Pune, Maharashtra-411037**  
**3. RAMESH SHIVAJI BHOMALEKAR (Co-Borrower)**  
 At At 54 C/P/9 ganj path lohyanagar market, yard, pune, maharashtra, 411042

**AT S No 580/2A/1 Hrishikesh Complex Market, Yard, Pune, Maharashtra-411037**  
**3. RAMESH SHIVAJI BHOMALEKAR (Co-Borrower)**  
 At At 54 C/P/9 ganj path lohyanagar market, yard, pune, maharashtra, 411042

**Branch : NASHIK (LAN No. 407FSP57385430 )**  
 2. KALYANI PRASHANT DHAKANE (Co-Borrower)  
 3. PRASHANT RANGNATH DHAKANE (Co-Borrower)  
 4. PRAVIN RANGNATH DHAKANE

**2 TO 4 AT At Flat No-202, Smt. Constructions Appt Sr No-211, A/12, PIno-19, Pokar Colony, Sai Nagar, Near, Reliance Petrol Pump, Dindori Road, Panchavati, Nashik, Maharashtra-422004**

**Date: 11.11.2023 Place:- NAGPUR/PUNE /NASHIK**  
 Authorized Officer Bajaj Finance Limited

**IndiaShelter INDIA SHELTER FINANCE CORPORATION LTD. DEMAND NOTICE**  
 Regd. Off:- 6TH FLOOR, PLOT-15, SECTOR-44, INSTITUTIONAL AREA, GURGAON, HARYANA-122002 Branch Office: Office No. 20, 3rd Floor, Yamuna Tarang Complex, National Highway No. 6, Vija Nagar, Akola-444001, Branch Office/ P. No.210, Tiranga Chowk Cement Road Nandandran Above Union Bank Office, Nagpur-440006, Branch Office: (Shop No. 7 & 8, Ground Floor, Vinsaso Tower, Opposite Umanaya Masjid, Bus Stand Road, Annavai - 446001, Branch Office: 1st Floor, C&B Arcade, Near Deepur Bus Stand, Agra Road, Duhla 424002.

**NOTICE UNDER SECTION 13(2) OF THE SECURITIZATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002.** NOTICE is hereby given that the following borrower(s) who have availed loan from India Shelter Finance Corporation Ltd. (ISFCL) have failed to pay Equated Monthly Installments (EMIs) of their Loan to ISFCL and that their Loan Account has been classified as Non-Performing Asset as per the guidelines issued by National Housing Bank. The borrower(s) have provided security of the immovable properties to ISFCL, the details of which are described herein below. The details of Loan and the amounts outstanding and payable by the borrower(s) to ISFCL, as on date are also indicated here below. The borrower(s) as well as the public in general are hereby informed that the undersigned being the Authorized Officer of ISFCL, the secured creditor has initiated action against the following borrower(s) under the provision of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and issued notice under this Act details mentioned below. If the following borrower(s) fail to repay the outstanding dues indicated against their names within 60(Sixty) days of the notice, the undersigned will exercise any one or more of the powers conferred on the secured creditor under sub-section (4) of the section-13 of the SARFESI Act, including the power to take the possession and sell the same. The public in general is advised not to deal with properties described herein below.

Name of the Borrower(s) / Guarantor(s) / Legal representative, Loan account No.	NPA date / Demand Notice	Demand Notice Date and Amount	Description of secured Asset(s) (Immovable properties)
ARCHANA KHANDARE, SANJAY KHANDARE & SAVITA KHANDARE LOAN ACCOUNT NO. LA44CLNS000005038954	05th/Oct/2023 & 14th/Oct/2023	Rs. 10,61,031/- (Rupees Ten Lakh Sixty One Thousand Thirty One Only) due as on 12.10.2023 together with interest from 13.10.2023 and other charges and cost till the date of the payment.	All that piece and parcel of the land having plot no. 5, Grampanchayat property No. 2141, out of Gat No. 1142, measuring area 150.00 Sq. Meters Situated at Mouza- Paras T, Balapur and Dist. Akola Within the limit of Grampanchayat Paras T, Balapur & Dist. Akola BOUNDARY-East: House of Jhulkhandar, West-Road, North-Road, South-Gopal Khandare
DURGADOYE, DEVRAO DOYE & DOYE LOAN ACCOUNT NO. HL44CHLNS00000506862	05th/Oct/2023 & 14th/Oct/2023	Rs. 11,99,194/- (Rupees Eleven Lakh Ninety Nine Thousand Four Hundred Ninety Four Only) due as on 12.10.2023 together with interest from 13.10.2023 and other charges and cost till the date of the payment.	All Piece And Parcel Of All That Piece And Parcel Of Property Bearing Mouza- Wathoda, Plot No-138 No No-2268/1/34 No No-265, Sh No-37 No No-101/12 Pn No-34 We No-21, total measuring area 800.00 Sq.ft.(55.762 Sq.Mtr) Nagpur Maharashtra, BOUNDARY:- East-Lay-out Of Dhanalaxmi Society, West-Road, North-Plot No 135, South-Plot No 137.
RAJANI SHYAM PURI & SHYAM PURI LOAN ACCOUNT NO. HL44CHLNS000005034031	05th/Oct/2023 & 14th/Oct/2023	Rs. 6,20,031/- (Rupees Six Lakh Eighteen Thousand Thirty One Only) due as on 12.10.2023 together with interest from 13.10.2023 and other charges and cost till the date of the payment.	All That Piece And Parcel Of Property Bearing Mouje - Kandli , Tq. Achalpur Dist. Amravati shet Sarve No. 731/733,741/2, Plot No 25, total measuring area 807 Sq.Ft. (75.9 Sq.Mtr) Amravati Dist. Amravati BOUNDARY:- East: Amentiy plot No. 25, South: Plot No. 24.
RAVINAPAWAN CHAUDHARI & PAWAN CHAUDHARI LOAN ACCOUNT NO. LA42ALNS000005028731	05th/Oct/2023 & 14th/Oct/2023	Rs. 9,29,269/- (Rupees Nine Lakh Twenty Nine Thousand Two Hundred Sixty Nine Only) due as on 12.10.2023 together with interest from 13.10.2023 and other charges and cost till the date of the payment.	All That Piece And Parcel Of Property Bearing Shop No. 10 (Ground Floor) City Survey No. 2939/1/1 & 2939/1/2 Meena Commercial, Complex Total measuring Area. 1078 Sq. Mtrs. Tal. Nandurbar, Dist. Nandurbar BOUNDARY:- East: Shop No. 11, West-Shop No-9, South- Shop No-17, North-Common Passage.
ALAKA GAJANANRAO SHASTRI, GAJANANRAO SHASTRI, GAURAV SHASTRI & ANKUSH SHASTRI LOAN ACCOUNT NO. VH020000175	05th/Oct/2023 & 14th/Oct/2023	Rs. 16,04,323/- (Rupees Sixteen Lakh Four Thousand Three Hundred Twenty Three Only) due as on 12.10.2023 together with interest from 13.10.2023 and other charges and cost till the date of the payment.	All that piece and parcel of the land situated at Mouje: Mhasal Pragane- Nandgaon Peth, Tq and Dist- Amravati, Field survey no 21-E, part of Plot No 25 Total area of plot no 25 is 1830 Sq. Ft. cut of together with interest from 13.10.2023 and other charges and cost till the date of the payment. measuring 15 Sq.Ft. (85sq.Mtr) along with construction of 750 Sq.Ft. BOUNDARY:- East:- Plot No.30, West:- Layout Road, North:- Remaining portion of Plot No.25, South:- Plot No.28
ASHA NIRANJAN GAYAKWAD, PRASHANT GAYAKWAD & NIRANJANRAO GAIKWAD LOAN ACCOUNT NO. HL44AHLNS000005055620	05th/Oct/2023 & 14th/Oct/2023	Rs. 6,18,296/- (Rupees Five Lakh Twenty Two Thousand Two Hundred Ninety Six Only) due as on 12.10.2023 together with interest from 13.10.2023 and other charges and cost till the date of the payment.	All that piece and parcel of land bearing Grampanchayat Matmatna No. 208 (236 as per Namuna-8), measuring 645 Sq. Ft. (59.94 Sq. Mtrs.), (as per namuna-8 area is measuring with interest from 13.10.2023 and other charges and cost till the date of the payment. Situated at Mouza- Kohir, Within the limit of Grampanchayat Kohir, Tah. Morshi & Dist. Amravati. BOUNDARY:- East- House of Vinayak Bhakar, West- Samat, North-Road, South-Samat.

**Place: Maharashtra**  
**Date: 11.11.2023**

**INDIA SHELTER FINANCE CORPORATION LTD**  
 (AUTHORIZED OFFICER)

**HILL VIEW CO-OP. HOUSING SOCIETY LTD.**  
 Add :- Mouje Navali, Tal. Palghar, Dist. Palghar-401404

**DEEMED CONVEYANCE NOTICE**  
 Notice is hereby given that the above Society has applied to this office for declaration of Deemed Conveyance of the following properties. The next hearing is kept on 22/11/2023 at 2:00 PM.

**M/s. Harshil Developers Pvt. Ltd. And Others** those who have interest in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say, it shall be presumed that nobody has any objection and further action will be taken.

**Description of the property - Village Navali, Taluka-Palghar, Dist. Palghar**

Survey No.	New Survey No.	Plot No.	Area
91/1 Pt., 38/1 Pt.	91/1/B/20	20	505 Sq. Mtr.

Office : Administrative Building-A, 206, 2nd Floor, Kolgaon, Palghar-Boisar Road, Tal. & Dist. Palghar. Date : 10/11/2023

Sd/-  
 (Shirish Kulkarni)  
 Competent Authority & District Dy. Registrar Co.Op. Societies, Palghar

**ASIA CAPITAL LIMITED**  
 CIN: L65993MH1983PLC342502  
 Registered Office : 203, Aziz Avenue, CTS-1381, Near Railway Crossing Valabhbhai Patel Road, Vile Parle (W), Mumbai-400 056  
 Phone: 022-26100787/ 801/ 802 Email: info@asiacapital.in Website: www.asiacapital.in

**Statement of Standalone Unaudited Financial Results for the quarter and half year ended September 30, 2023**  
 (Amount in Rupees'000)

Particular	Quarter ended		Half Year Ended		Year ended
	30-09-2023 Unaudited	30-06-2023 Unaudited	30-09-2023 Unaudited	30-06-2023 Unaudited	
1. Total Income from operations	1,308.09	1,267.79	1,145.62	2,575.88	2,162.13
2. Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	760.86	451.17	620.10	1,212.03	1,230.04
3. Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	570.96	334.05	458.84	905.01	910.17
4. Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	570.96	334.05	458.84	905.01	910.17
5. Paid up Equity Share Capital (face value of Rs. 10 each)	30,920	30,920	30,920	30,920	30,920
6. Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)	0.18	0.11	0.15	0.29	0.29
1. Basic:	0.18	0.11	0.15	0.29	0.29
2. Diluted:	0.18	0.11	0.15	0.29	0.29

**By order of the Board**  
 For Asia Capital Limited  
 Sd/-  
 Santosh Suresh Choudhary  
 Managing Director  
 DIN: 05245122

Place : Mumbai  
 Dated : November 10, 2023

**OMNITEX INDUSTRIES (INDIA) LIMITED**  
 (CIN No. L17100MH1987PLC02819)  
 Registered Office: Sabnam House, Plot No. A 15/16, Central Cross Road B, MDC, Andheri East, Mumbai - 400 093  
 Tel: 022-40635100 Fax: 022-40635199 e-mail: redresel@omnitex.com website www.omnitex.com

**Statement of Unaudited Financial Results for the quarter and half year ended September 30, 2023**  
 All Figures except EPS are Rupees in Lakhs

Sr. No.	Particulars	Quarter Ended		Half Year Ended		Year Ended
		Sept 30, 2023 (Unaudited)	June 30, 2023 (Unaudited)	Sept 30, 2022 (Unaudited)	Sept 30, 2022 (Unaudited)	
1	<b>Income</b>					
	(a) Revenue from Operations	32.43	28.74	-	61.17	34.05
	(b) Other Income	4.57	-	2.37	4.57	3.11
	<b>Total Income</b>	37.00	28.74	2.37	65.74	37.30
2	<b>Expenses</b>					
	(a) Cost of Material Consumed	-	-	-	-	-
	(b) Purchase of Stock in Trade	31.94	28.31	-	60.25	33.55
	(c) Change in Inventory of Finished Goods, Work-in-progress and Stocks-in-Trade	-	-	-	-	-
	(d) Employee Benefits Expense	0.49	0.61	0.90	1.10	1.81
	(e) Finance Costs	-	-	0.38	-	0.72
	(f) Depreciation and Amortization Expenses	0.19	1.46	1.57	1.65	3.08
	(g) Legal and Professional Charges	0.68	0.59	0.59	1.27	2.14
	(h) Listing fees	0.89	0.88	0.82	1.77	1.64
	(i) Repairs to building and maintenance expenses	-	0.53	0.54	0.53	0.23
	(j) Other Expenses	3.28	0.69	1.78	3.97	2.47
	<b>Total Expenses</b>	37.47	33.07	6.58	70.54	57.02
3	<b>Profit / (Loss) before exceptional items and tax (1-2)</b>	(0.47)	(4.33)	(4.21)	(4.80)	(19.72)
4	<b>Exceptional Items (Refer Note 6)</b>	203.30	-	-	203.30	-
5	<b>Profit / (Loss) before tax (3+4)</b>	202.83	(4.33)	(4.21)	198.50	(19.72)
6	<b>Tax Expense (Refer Note 7)</b>	-	-	-	-	-
	(a) Current Tax	-	-	-	-	-
	(b) Deferred Tax (Refer Note 4)	-	-	-	-	-
	(c) MAT Credit Entitlement reversed	(32.45)	-	-	(32.45)	-
7	<b>Net Profit / (Loss) for the period (1-6)</b>	170.38	(4.33)	(4.21)	166.05	(20.69)
8	<b>Other Comprehensive Income (Net of Tax)</b>					
	(a) Items that will not be reclassified subsequently to profit or loss (Refer Note 5)	0.00	9,595.01	-	9,595.01	-
	(b) Items that will be reclassified subsequently to profit or loss	-	-	-	-	-
	<b>Total Comprehensive Income/(Loss) for the period (7+8)</b>	0.00	9,595.01	-	9,595.01	-
9	<b>Total Comprehensive Income/(Loss) for the period (7+8)</b>	170.38	9,590.68	(4.21)	9,761.06	(8.81)
10	<b>Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs. 10/- each)</b>	423.10	423.10	423.10	423.10	423.10
11	<b>Other Equity (Excluding Revaluation Reserve)</b>	-	-	-	-	-
12	<b>Earnings Per Share (of Rs. 10/- each)</b> (Not Annualized except for the year ended March)					
	(a) Basic:	4.05	(0.10)	(0.10)	3.95	(0.23)
	(b) Diluted:	4.05	(0.10)	(0.10)	3.95	(0.23)

**Notes:**  
 1. The above Statement of Unaudited Financial results for the quarter and half year ended September 30, 2023 (the Statement) of the Company is reviewed by the Audit Committee and thereafter approved by the Board of Directors at their meeting held on 10th November, 2023. The unaudited standalone financial results are prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (as amended) (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 other recognised accounting practices and policies to the extent applicable.  
 2. The above unaudited financial results are available on the Bombay Stock Exchange website (URL: www.bseindia.com) and on the Company's website (URL: www.omnitex.com).  
 3. The Company has only one business segment, i.e. Trading (Fabrics / Yarn).  
 4. The Company has recognized Deferred Tax Assets in respect of brought forward business loss and unabsorbed depreciation as per Ind AS 12, i.e. "Income Tax" to the extent of deferred tax liabilities, on consideration of prudence.  
 5. The Company holds 745,098 equity shares in Sitara Geosystems (India) Private Limited (SGIPL), which were acquired at a cost of Rs. 323.31 lakhs in earlier years. The Company had entered into share subscription and purchase agreement (SSPA) on 20th June 2023 with SGIPL along with other shareholders of SGIPL to sell the above equity shares as a consideration of Rs. 1,722.25 per equity share (proposed transaction). Accordingly, the agreed sale price of each share was considered as the best estimate of fair value of these shares as on 30th June, 2023.

नाशिक जिल्ह्यात पुढील तीन वर्षात २३ हजार १७७ ओबीसी बांधवाना मिळणार घरकुल

नाशिक, दि.१० : ओबीसी बांधवांसाठी राबविण्यात येणाऱ्या मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत सन २०२३ ते २०२६ पर्यंत नाशिक जिल्ह्याला एकूण २३ हजार १७७ इतका लक्षांक प्राप्त झाला आहे. सदर घरकुलांसाठी गरजू व पात्र लाभार्थ्यांकून तात्काळ परिपूर्ण प्रस्ताव मागून शासनाने दिलेला लक्षांक पूर्ण करावा, अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छान भुजबळ यांनी जिल्हा प्रशासनाला दिलेल्या आहेत. राज्यातील ओबीसी

बांधवाना घरकुल मिळावे यासाठी राज्यात मोदी आवास घरकुल योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पुढील तीन वर्षासाठी नाशिक जिल्ह्याला एकूण २३ हजार १७७ इतका लक्षांक प्राप्त झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गोर गरीब ओबीसी बांधवाना या योजनेचा लाभ मिळून पैसे घर मिळणार आहे. मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत सन २०२३-२४, २०२४-२५ व सन २०२५-२६ साठी लक्षांक प्राप्त झाला आहे. यामध्ये येवला तालुक्यासाठी १८७६, निफड तालुक्यासाठी २५७०,

नांदगाव तालुक्यासाठी ५९०९, बागलाण तालुक्यासाठी २९९३, चांदवड तालुक्यासाठी १११३, देवळा तालुक्यासाठी ११९८, दिंडोरी तालुक्यासाठी ५६७, इगतपुरी तालुक्यासाठी १८४६, कळवण तालुक्यासाठी ५४०, मालेगाव तालुक्यासाठी ३५८८, नाशिक तालुक्यासाठी २८५, पेंढ तालुक्यासाठी २, सिन्नर तालुक्यासाठी १८७५, सुरगाणा तालुक्यासाठी १, खंभेक्षेत्र तालुक्यासाठी १४ असा एकूण २३ हजार १७७ एवढा लक्षांक प्राप्त झाला आहे.

PUBLIC NOTICE

Mrs. Sumaiya Ayaz Mareida, a Member of the Ajay Mansion Co-op. Housing Society Ltd., having address at Behram Bag, Jogeshwari (West), Mumbai-400102, and holding Room No. 36 in the building of the Society, died on 27/10/2012 without making any nomination. The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimant or claimants / objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital / property of the society within a period of 14 days from the publication of this notice. If no claims / objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital / property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims / objections, if any, received by the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by claimants / objectors, in the office of the society / with the Secretary of the society between 10.00 A.M. to 12.30 P.M. from the date of publication of this notice till the date of expiry of this period. For and on behalf of Ajay Mansion Co-op. Housing Society Ltd., Sd/- Hon. Secretary Place: Mumbai Date: 11/11/2023

NOTICE

This is to notify that my client SHRI VINOD AMRUTLAL DAMANIA is the owner of Room No. 13, Flat No. 117, Charkop (1) Suddham Co-op. Hsg. Society Ltd., Road No. RSC-17, Sector-1, Charkop, Kandivali West, Mumbai 400067. The Title document in respect of the said Room i.e. Original Allotment letter issued by MHADA on the name of original allottee SHRI ASHOK GOPAL SHINDE has been lost and NC has been filed in Charkop Police station vide No. 71229/2023 on 10/11/2023 by my client SHRI VINOD AMRUTLAL DAMANIA for the same. Any person/s in custody of the Original copy of the said Allotment letter or having claim/right against the said room by way of sale, exchange, charge, gift, trust, inheritance, possession, lease, mortgage, lien or otherwise requested to make the same known in writing with documentary evidence to below mentioned address within 14 days from the date hereof, failing which, it will be presumed that no person has any claim against the said premises and deal of the said premises will be completed by my client without any further reference to such claims. Dated this 10th day of Nov 2023.

SANTOSH M. PITALE Advocate & Govt. of India Notary 10/D-8, Kalpataru Co.op. Hsg. Society Ltd., Near Suvidya School, Gorai (1), Borivali (West), Mumbai 400 091

INDIA STEEL WORKS LIMITED

Regd. Off: India Steel Works Complex, Zenith Compound, Khopoli, Raigad - 410203, Maharashtra CIN: L29100MH1987PLC043186 NOTICE Notice is hereby given that a meeting of the Audit Committee and of the Board of Directors of the Company is scheduled on Tuesday 14th November, 2023 at 2:00 p.m. at Mumbai, inter-alia to consider, approve & take on record the Un-audited accounts of the Company for the quarter ended 30th September, 2023. This Information is also available on Company's website www.indiasteel.in and may be available on website of Stock Exchange at www.bseindia.com. Mumbai : 10th November, 2023 For India Steel Works Limited, Sd/- Varun S. Gupta Managing Director (DIN: 02938137)

PUBLIC NOTICE

That Mrs. Anuja Ajay Dalvi duly Agreement for Sale dt. 06-11-2023 duly registered with the Sub Registrar of Assurances vide Regn. No. BDR-18/19048/2023 dt. 06-11-2023 has purchased flat from the legal heirs of allottee, late Shri. Kamalakar Dayal Karalkar 1) Smt. Kavita w/o. late Kamalakar Karalkar, 2) Smt. Shivani Sunil Salgaonkar nee name Shubhangi d/o. Kamalakar Karalkar, 3) Mr. Sanjay s/o. Late Kamalakar Karalkar, 4) Smt. Vinita Vidhyadhar Kamli nee name Neelam d/o. Kamalakar Karalkar and 5) Mr. Anil s/o. Kamalakar Karalkar being flat no. 503 on 5th floor in Rehab Bldg. in Riddhi Siddhi (Saibaba Nagar) SRA CHS. Ltd., Saibaba Nagar, Ali Yawar Jung Marg, Behind Teacher's Colony, Bandra East, Mumbai 400 051 adm. 289 sq.ft. carpet bearing CTS No. 610 (part) new bearing CTS No. 610 B/1, Village Bandra Mumbai Suburban District, and the Purchaser Mrs. Anuja Ajay Dalvi has applied for Home Loan with Central Bank of India, Turner Road Branch, Bandra West, Mumbai 400 050 Any person or persons or any financial institutions having claim to said flat or objection for sale and transfer of flat should inform in writing within 15 days of publication of this notice to me or directly to the above Bank, and after expiry of above notice period if any claim or objections are not received then the Bank would consider her loan application. Yours truly, R.R. Gupta, Advocate High Court Place : Mumbai 2nd flr. Lawyers Chamber, Date :11-11-2023 Bandra (E), Mumbai 51

रोज वाचा है. 'मुंबई लक्षदीप'

वर्ष इन्व्हेस्टमेंट अॅण्ड ट्रेडिंग कंपनी लिमिटेड वॉर्निंग्ज कॅर्याल: ४९७/५०१, गाव बिलोरी, तालुका वाडा, ठाणे, महाराष्ट्र-४२३३०३. दूर. ०२२-६२८७२९०० ई-मेल: worthinvestmenttrading@gmail.com, वेबसाईट: www.worthinv.com ३०.०९.२०२३ रोजी संपलेल्या निमाहीकरिता अलेखापरिष्कृत वित्तीय निष्कर्षांचा अहवाल (रुपये हजाराने)

Table with columns: Particulars, Standalone Result (Quarter ended, Half year ended, Year ended), Consolidated Result (Quarter ended, Half year ended, Year ended). Rows include Total Income from Operations, Net Profit/Loss, etc.

जिल्ह्यातील धरणांमध्ये ८० टक्के पाणी शिल्लक

पुणे, दि.१० : पुणे जिल्ह्यातील २६ पैकी नाइरे हे धरण अद्यापही कोरडे ठणठणीत असून उर्वरित २५ धरणांमध्ये मिळून आजअखेर (ता.९) एकूण १५८.६६ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. उपलब्ध पाणीसाठ्याचे हे प्रमाण एकूण पाणीसाठ्याच्या तुलनेत ७९.९९ टक्के इतका आहे. गेल्या वर्षीच्या आजच्या तारखेपर्यंतच्या शिल्लक पाणीसाठ्याच्या तुलनेत यंदा मात्र उपलब्ध पाणीसाठा हा ४३.३७ टीएमसीने कमी आहे. गेल्या वर्षीच्या आजच्या तारखेला जिल्ह्यातील धरणांमध्ये एकूण २०२.०३ पाणीसाठा उपलब्ध होता. गेल्या वर्षीच्या या उपलब्ध पाणीसाठ्याचे प्रमाण हे १०२ टक्के इतके होते. त्यामुळे यंदाचा आजअखेरचा उपलब्ध पाणीसाठा हा गेल्या वर्षीच्या तुलनेत २२.०१ टक्क्यांनी कमी झाला आहे. या २६ धरणांव्यतिरिक्त टाटा समूहाच्या सहा धरणांमधील पाणीसाठा वेगळा आहे. पुणे जिल्ह्यात एकूण ३२ धरणे आहेत. यापैकी सहा धरणे ही टाटा समूहाची आहेत. टाटा समूहाची धरणे वेगळता उर्वरित २६ धरणे आहेत.

ASHIRWAD CAPITAL LIMITED CIN NO.: L51900MH1985PLC036117 Regd. Office: 303, Tanta Jogan Industrial Estate, J. R. Boricha Marg, Lower Pareil, Mumbai - 400011. Extract of the Consolidated Unaudited Financial Results for the Quarter and Half Year Ended 30th September 2023.

SWASTI VINAYAKA ART AND HERITAGE CORPORATION LIMITED CIN NO.: L51900MH1985PLC036536 Regd. Office: 303, Tanta Jogan Industrial Estate, J. R. Boricha Marg, Lower Pareil, Mumbai - 400011. Extract of the Consolidated Unaudited Financial Results for the Quarter and Half Year Ended 30th September 2023.

LANDMARC LEISURE CORPORATION LIMITED CIN: L65990MH1991PLC060535 Reg. Office: 303, Raaj Chamber, 115 R.K. Paramhans Marg (Old Nagardas Road), Near Andheri Station Subway, Andheri - East, Mumbai, Maharashtra, 400069. Extract of Unaudited Standalone Financial Results for the Quarter and Half Year Ended September 30, 2023.

SWASTI VINAYAKA ART AND HERITAGE CORPORATION LIMITED (Continued) Table with columns: Sr. No., Particulars, Quarter ended, Half Year ended, Quarter ended.

LANDMARC LEISURE CORPORATION LIMITED (Continued) Table with columns: Sr. No., Particulars, Quarter ended, Year ended, Quarter ended.

CREST VENTURES LIMITED

Registered Office: 111, Maker Chambers IV, 11th Floor, Nariman Point, Mumbai - 400 021. Tel No: 022-4334 7000 Fax No: 022-4334 7002. Extract of the Unaudited Financial Results for the Quarter and Half Year Ended 30th September, 2023.

RANDER CORPORATION LTD CIN:L99999MH1993PLC075812 Reg. Office: 14/15, MadhavKripa, Boisar Palghar Road, Boisar (West), Palghar - 401501. Extract of Unaudited Financial Results for the Quarter and Half Year Ended 30th September, 2023.

KANANI INDUSTRIES LIMITED R.O. : GE1080, BHARAT DIAMOND BOURSE, G-BLOCK, BANDRA KURLA COMPLEX, BANDRA (EAST), MUMBAI: 400051. CIN NO. L51900MH1983PLC029598 WEBSITE: www.kananiindustries.com. STATEMENT OF STANDALONE/CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULT FOR THE QUARTER/HALF YEAR ENDED 30 TH SEPTEMBER, 2023.